

महाराष्ट्र विधानसभा
दिवसाच्या कामकाजाचा क्रम
सोमवार, दिनांक १६ जुलै, २०१८

(सकाळी ११.०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे.

दोन : कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे —

(१) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री : (क) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांचा सन २०१६-२०१७ या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

(ख) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांचे २०१६-२०१७ या वर्षाचे वार्षिक लेखे (अंकेक्षण अहवालासह) सभागृहासमोर ठेवतील.

(ग) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांचे सन २०१६-२०१७ या वर्षाचे वार्षिक लेखे सभागृहासमोर ठेवतील.

(२) ग्रामविकास मंत्री : सन २०१६-२०१७ चे ठाणे/ रायगड/ रत्नागिरी/ सिंधुदुर्ग/ पालघर/ नाशिक/ धुळे/ नंदुरबार/ जळगांव/ अहमदनगर/ पुणे/ सातारा/ सांगली/ सोलापूर/ कोल्हापूर/ औरंगाबाद/ जालना/ परभणी/ हिंगोली/ बीड/ नांदेड/ उस्मानाबाद/ लातूर/ अमरावती/ अकोला/ वाशिम/ बुलढाणा/ यवतमाळ/ नागपूर/ वर्धा/ भंडारा/ गोंदिया/ चंद्रपूर व गडचिरोली या ३४ जिल्हा परिषदांचे वार्षिक प्रशासन अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

(३) पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा सन २०१४-२०१५ या वर्षाचा वार्षिक अहवाल, वार्षिक लेखे आणि लेखापरिक्षण अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

तीन : मराठी भाषा समितीचा पहिला अहवाल सादर करणे.

चार : स्थगन प्रस्तावाच्या सूचना — (असल्यास) (म.वि.स. नियम १७ अन्वये).

पाच : औचित्याचे मुद्दे.

सहा : लक्षवेधी सूचना (म.वि.स. नियम १०५ अन्वये) :

(दिनांक १२ जुलै, २०१८ रोजी दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेल्या परंतु चर्चा न झालेल्या लक्षवेधी सूचना क्रमांक १ व २)

(१) सर्वश्री.सुनिल शिंदे, संतोष दानवे, अॅड. भीमराव धोंडे, श्री. मंगेश कुडाळकर, अॅड. गौतम चाबुकस्वार, डॉ. बालाजी किणीकर, सर्वश्री. सुरेश गोरे, नरेंद्र पवार, गणपत गायकवाड, किसन कथोरे, अबु आझमी, अस्लम शेख, वि.स.स.तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"मुंबईतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहती मोडकळीस आल्याच्या तक्रारीत दिवसेदिवस होत असलेली वाढ, तरीदेखील मुंबईतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची देखभाल-दुरुस्ती केली जात असल्याबाबत प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येणे, वरळी (मुंबई) येथील चाळ क्रमांक २८ या पोलीस वसाहतीतील सार्वजनिक स्वच्छतागृहाचे छत कोसळून वंदना कदम ही गृहिणी जखमी झाल्याची दिनांक २६/०६/२०१८ रोजी घडलेली घटना, सदर घटनेमुळे या वसाहतीच्या देखभाल — दुरुस्तीबाबत प्रशासनाकडून करण्यात येत असलेला दावा फोल ठरणे, मुंबई उपनगरातील कुर्ला-नेहरुनगर येथील पोलीस वसाहतीतील १९ वसाहती जीर्ण झाल्यामुळे तेथील रहीवाशांनी सप्ततारा गृहनिर्माण संस्था (नियोजन) स्थापन करून १९ इमारतींची पुनर्रचना करण्याबाबत म्हाडा प्राधिकरण तसेच शासनाकडे दिलेला प्रस्ताव, परंतु त्याकडे शासनाने केलेले दुर्लक्ष, कल्याण (पश्चिम) येथील जोशी बागेजवळील पोलीस वसाहत, बिल्वा महाविद्यालयाजवळील पंधरा वसाहती आणि सिंडीकेट आयुक्त बंगल्याजवळील पाच पोलीस वसाहती धोकादायक अवस्थेत असणे, पिंपरी-चिंचवड येथील पोलीस वसाहतीची अवस्था दयनीय असल्याने पोलीसांच्या पत्नी आंदोलनाच्या पवित्र्यात असणे, पोलीस वसाहतीत राहणाऱ्या पोलिसांच्या दरमहा

वेतनातून ३० टक्के इतकी रक्कम घरभाड्यापोटी शासनाकडून वसूल करण्यात येणे, तरीदेखील या वसाहतीत मुलभूत सोयी- सुविधांचा असलेला अभाव, मुंबईतील बहुतांश पोलीस वसाहती मोडकळीस आलेल्या असणे, सदर वसाहतीतून पोलीस कर्मचारी जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत असणे, तरीदेखील शासनाकडून या वसाहतींच्या देखभाल — दुरुस्तीसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत नसल्याने पोलीस बांधवांत आणि त्यांच्या कुटुंबियांत पसरलेली नाराजी, त्यामुळे मुंबईतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतींच्या देखभाल —दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याबाबत तसेच मोडकळीस आलेल्या वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

- (२) अॅड. पराग अळवणी, श्री. नरेंद्र पवार, कॅ.आर.तमिल सेल्वन, अॅड. आशिष शेलार, सर्वश्री. नरेंद्र मेहता, विजय वडेटीवार, राधाकृष्ण विखे-पाटील, सुनिल केदार, अस्लम शेख, अमर काळे, अॅड. यशोमती ठाकूर, श्रीमती निर्मला गावित, सर्वश्री बाळासाहेब थोरात, डी. पी. सावंत, डॉ. संतोष टारफे, सर्वश्री. कुणाल पाटील, अब्दुल सत्तार, हर्षवर्धन सपकाळ, योगेश सागर, सुनिल प्रभू, अमित देशमुख, अबु आझमी, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे शालेय शिक्षण मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"राज्यात सुमारे ५० हजाराहून अधिक खासगी शिकवणी वर्गांचे फुटलेले पेव, अनेक शिकवणी वर्गांचे संचालक शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी संगनमत करून पालकांची फसवणूक करत असणे, सरकारच्या शैक्षणिक यंत्रणेला आव्हान देणारी अशी समांतर शैक्षणिक व्यवस्था उभी राहणे, अधिकाधिक गुणांचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लाखो रुपयांची सुरू असलेली लूट, दरवर्षी यातून कोट्यवधी रुपयांची होत असलेली उलाढाल, त्यामुळेच लातूरमध्ये एका खासगी शिकवणी वर्गाच्या संचालकाची व्यावसायिक स्पर्धेतून झालेली हत्या, कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या या व्यवसायिकांचे साम्राज्य आणि ऐश्वर्य पाहून खंडणी वसूल करणाऱ्या टोळ्याही आता वाढल्या असणे, शाळा व्यवस्थापन आणि खाजगी शिकवणी वर्गांच्या संचालकांचे संगनमत असल्यामुळे शाळेतील वर्ग बंद व खाजगी शिकवणी वर्गाला भरमसाठ विद्यार्थी असे चित्र दिसत असणे, याबाबत खासगी शिकवणी वर्गांचा अनियंत्रित कारभार आणि पालकांची अनिर्बंध लुटमार थांबविण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(दिनांक १३ जुलै, २०१८ रोजी दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेल्या परंतु चर्चा न झालेल्या लक्षवेधी सूचना क्रमांक ३ व ४)

- (३) सर्वश्री. अबु आझमी, सुनिल शिंदे, संतोष दानवे, अॅड. भीमराव धोंडे, सर्वश्री. अजय चौधरी, शरद सोनावणे, मंगेश कुडाळकर, सरदार तारासिंह, सदा

सरवणकर, सुनिल प्रभू, राधाकृष्ण विखे-पाटील, अॅड. आशिष शेलार, अॅड. पराग अळवणी, कॅ. आर.तमिल सेल्वन, सर्वश्री. अस्लम शेख, विजय वडेटीवार, सुनिल केदार, कुणाल पाटील, शेख आसिफ शेख रशीद, श्रीमती निर्मला गावित, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

“मुंबईत माहे जून २०१८ मध्ये सुरु झालेल्या पावसाने अॅण्टॉप हिल, मुंबई येथे ‘दोस्ती रिऑलिटी’ या विकासकाने पत्रास मजली इमारतीसाठी पाया खोदण्याचे काम सुरु केल्यामुळे दिनांक २५/०६/२०१८ रोजी लगतच्या लॉईड्स इस्टेट या इमारतीच्या आवारातीलच जमीन खचून निर्माण झालेल्या भल्यामोठ्या खड्ड्यात १५ मोटारी गाडल्या गेल्याने मोठ्या प्रमाणावर झालेली वित्त हानी, याप्रकारे जमीन खचून त्यात वाहने कोसळण्याचा हा मुंबई शहरातील पहिलाच प्रसंग असणे, या घटनेने बांधकाम क्षेत्रात सुरक्षा नियमांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची बाब अधोरेखित झालेली असणे, सदरहू पाया खोदण्याचे काम सुमारे वर्षभर सुरु असून त्याबाबत माहे मे, २०१७ पासून लॉईड्स इस्टेट सोसायटीतील रहिवाशांनी सातत्याने लक्ष वेधूनही दोस्ती रिऑलिटीने त्याकडे केलेले दुर्लक्ष, येथील रहिवाशांनी या कामाबाबत अॅण्टॉप हिल पोलीस ठाणे आणि मुंबई महानगरपालिकेच्या एफ / दक्षिण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना देखील पत्रव्यवहार करुनही प्रशासनाने त्याकडे केलेले दुर्लक्ष, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर आणि विकासकावर कठोर कारवाई करण्याची स्थानिक जनतेकडून होत असलेली मागणी, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया.”

- (४) सर्वश्री. जितेंद्र आव्हाड, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, छगन भुजबळ, शशिकांत शिंदे, हसन मुश्रीफ, संदीप नाईक, भास्कर जाधव, राणाजगजीतसिंह पाटील, नरहरी झिरवाळ, पांडुरंग बरोरा, किसन कथोरे, वैभव पिचड, सुरेश लाड, दिपक चव्हाण, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे सार्वजनिक आरोग्य मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

“राज्यामध्ये ऑटिस्टिक ह्या आजाराने त्रस्त असलेल्या मुलांची दिवसेंदिवस वाढत असलेली संख्या व प्रमाण, प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे या मुलांच्या जीवनासंदर्भात निर्माण झालेला प्रश्न, सन १९८५ मध्ये अडीच हजारांत एक असलेले प्रमाण सन २००१ मध्ये अडीचशे मुलांमध्ये एक, सन-२००४ मध्ये १६६ मुलांमध्ये एक, सन-२००९ मध्ये ११० मुलांमध्ये एक आणि सद्यस्थितीत शंभरच्या आत मुलांमध्ये एक, असे प्रमाण असणे मुंबईसारख्या शहरांमध्येतर ६८ मुलांमध्ये एक इतके प्रमाण आढळले असल्याचे माहे जून, २०१८ मध्ये उघडकीस येणे, जिल्हा रुग्णालयांच्या पातळीवर त्यांना गतिमंद किंवा मतिमंद म्हणूनच दाखले दिले जात असून गतिमंद आणि मतिमंद हे वेगवेगळ्या स्थिती असून अशा मुलांना वेगवेगळे स्वतंत्र दाखले देण्याची निर्माण झालेली आवश्यकता, अशा रुग्णांवर उपचार करण्याची कोणतीही यंत्रणा जिल्हा प्रशासनाबरोबरच राज्य शासनाकडेही नसणे,

अशा मुलांना स्वतंत्र शाळा, मार्गदर्शन केंद्रे सुरु करण्यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांनी शासनाकडे दिनांक २५ जून, २०१८ रोजी तसेच अलिकडील काळात वारंवार मागण्या करूनही याकडे शासनाचे होत असलेले दुर्लक्ष, प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे सदरची परिस्थिती अधिकच बिकट होणे, याबाबत राज्यातील मोठ्या शहरांबरोबरच जिल्हा पातळीवर ऑटिस्टिक मुलांसाठी विशेष यंत्रणा तयार करून त्यांच्या पुढील वाटचालीकरिता आवश्यक उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता, सदर गंभीर प्रकरणी शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.”

सात : शासकीय विधेयके :

विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

- (१) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री.दिलीप वळसे पाटील, अजित पवार, अस्लम शेख, विजय वडेटीवार, अमर काळे, सुनिल केदार, श्रीमती निर्मला गावीत, सर्वश्री.अमित झनक, डी.पी.सावंत, भारत भालके, वसंतराव चव्हाण, शेख आसिफ शेख रशीद, अमिन पटेल, राधाकृष्ण विखे पाटील, अबु आझमी, पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन सपकाळ, सुरेश लाड, हनुमंत डोळस, भास्कर जाधव, संजय कदम, दत्तात्रय भरणे, पांडुरंग बरोरा, नरहरी झिरवाळ, संदीप नाईक, राहुल मोटे, हसन मुश्रीफ, शशिकांत शिंदे, राहुल जगताप, दिपक चव्हाण, डॉ.सतीश पाटील, सर्वश्री जितेंद्र आव्हाड, वैभव पिचड, विजय भांबळे, प्रदीप जाधव (नाईक), राजेश टोपे, जयंत पाटील, श्रीमती दीपिका चव्हाण, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०१८ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १२ – महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) अध्यादेश, २०१८ नापसंत करते."

- (ख) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३६ – महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१८.

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.बच्चू कडू, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३६ – महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ५१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त

सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख, डी.पी.सावंत, कुणाल पाटील, विजय वडेटीवार, अमर काळे, सुनिल केदार, श्रीमती निर्मला गावीत, सर्वश्री वसंतराव चव्हाण, बसवराज पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३६ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील, अबु आझमी, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३६ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३६ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (छ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत प्रा.विरेंद्र जगताप, श्री.हर्षवर्धन सपकाळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३६ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (२) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री.अस्लम शेख, विजय वडेटीवार, अमर काळे, सुनील केदार, श्रीमती निर्मला गावीत, सर्वश्री.अमित झनक, डी.पी.सावंत, भारत भालके, वसंतराव चव्हाण, शेख आसिफ शेख रशीद, अमिन पटेल, राधाकृष्ण विखे पाटील, अबु आझमी, छगन भुजबळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०१८ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १६ — महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०१८ नापसंत करते."

- (ख) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३९ — महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८.

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.बच्चू कडू, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३९ — महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ५१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख, डी.पी.सावंत, कुणाल पाटील, विजय वडेटीवार, अमर काळे, सुनील केदार, श्रीमती निर्मला गावीत, सर्वश्री वसंतराव चव्हाण, बसवराज पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३९ — महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील, अबु आझमी, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३९ — महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री छगन भुजबळ, जयंत पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३९ — महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(छ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३९ — महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ज) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री हर्षवर्धन सपकाळ, प्रा.विरेंद्र जगताप, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३९ — महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(३) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री अस्लम शेख, विजय वडेड्डीवार, अमर काळे, सुनील केदार, श्रीमती निर्मला गावीत, सर्वश्री.अमित झनक, डी.पी.सावंत, भारत भालके, वसंतराव चव्हाण, शेख आसिफ शेख रशीद, अमिन पटेल, राधाकृष्ण

विखे पाटील, अबु आझमी, छगन भुजबळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०१८ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १९ – महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०१८ नापसंत करते."

- (ख) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४३ – महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८.
- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख, विजय वडेट्टीवार, अमर काळे, सुनील केदार, बसवराज पाटील, अमिन पटेल, डी.पी.सावंत, वसंतराव चव्हाण, संतोष टारफे, शेख आसिफ शेख रशीद, कुणाल पाटील, अॅड. त्र्यंबकराव भिसे, श्रीमती निर्मला गावीत, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४३ – महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री.सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४३ – महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४३ – महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची

सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे. "

- (च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री जयकुमार गोरे, हर्षवर्धन सपकाळ, प्रा.विरेन्द्र जगताप, श्री.अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४३ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (४) (क) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४४ — महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०१८.

- (ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख, विजय वडेद्वीवार, अमर काळे, सुनील केदार, बसवराज पाटील, अमिन पटेल, डी.पी.सावंत, वसंतराव चव्हाण, संतोष टारफे, शेख आसिफ शेख रशीद, कुणाल पाटील, अॅड. त्र्यंबकराव भिसे, श्रीमती निर्मला गावीत, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४४ — महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४४ — महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४४ — महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री जयकुमार गोरे, हर्षवर्धन सपकाळ, प्रा.विरेंद्र जगताप, श्री.अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४४ — महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (५) (क) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक १४ — महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ (सुधारणा) विधेयक, २०१८.

- (ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख, कुणाल पाटील, वसंतराव चव्हाण, त्र्यंबकराव भिसे, डी. पी सावंत, अमिन पटेल, संग्राम थोपटे, अमर काळे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक १४ — महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक १४ — महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही

सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक १४ — महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री. अमित झनक, संग्राम थोपटे, हर्षवर्धन सपकाळ, जयकुमार गोरे, प्रा.विरेन्द्र जगताप, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक १४ — महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (६) (क) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक २९ — महाराष्ट्र (लोकसेवकांची) विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकारजमा करण्याबाबत विधेयक, २०१८.

- (ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. अस्लम शेख, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक २९ — महाराष्ट्र (लोकसेवकांची) विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकारजमा करण्याबाबत विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.भारत भालके, वि.स.स.

यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक २९ – महाराष्ट्र (लोकसेवकांची) विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकारजमा करण्याबाबत विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) **विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-**

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक २९ – महाराष्ट्र (लोकसेवकांची) विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकारजमा करण्याबाबत विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ङ) **विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री.जयकुमार गोरे, संग्राम थोपटे, अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-**

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक २९ – महाराष्ट्र (लोकसेवकांची) विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकारजमा करण्याबाबत विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (च) **विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत प्रा.विरेंद्र जगताप, श्री.हर्षवर्धन सपकाळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-**

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक २९ – महाराष्ट्र (लोकसेवकांची) विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकारजमा करण्याबाबत विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(७) (क) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३१ — महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण (सुधारणा) विधेयक, २०१८.

(ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. अस्लम शेख, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३१ — महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३१ — महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३१ — महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री.जयकुमार गोरे, संग्राम थोपटे, अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३१ — महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त

समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.हर्षवर्धन सपकाळ, प्रा.विरेंद्र जगताप, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३१ — महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (८) (क) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३२ — महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती, यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत (सुधारणा) विधेयक, २०१८.

- (ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. अस्लम शेख, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३२ — महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती, यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३२ — महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळू

तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती, यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(घ) **विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-**

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३२ — महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती, यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ङ) **विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री.जयकुमार गोरे, संग्राम थोपटे, अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-**

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३२ — महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती, यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(च) **विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.हर्षवर्धन सपकाळ, प्रा.विरेंद्र जगताप, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-**

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३२ — महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळू

तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती, यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(९) (क) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४७ — मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८.

(ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख, विजय वडेद्वीवार, अमर काळे, सुनील केदार, बसवराज पाटील, अमिन पटेल, डी.पी.सावंत, वसंतराव चव्हाण, संतोष टारफे, कुणाल पाटील, त्र्यंबकराव भिसे, श्रीमती निर्मला गावीत, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४७ — मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.राधाकृष्ण विखे पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४७ — मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री.सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४७ — मुंबई महानगरपालिका,

महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ड) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४७ – मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(१०) (क) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४९ – महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१८.

(ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख, विजय वडेटीवार, अमर काळे, सुनील केदार, बसवराज पाटील, अमिन पटेल, डी.पी.सावंत, वसंतराव चव्हाण, संतोष टारफे, कुणाल पाटील, त्र्यंबकराव भिसे, श्रीमती निर्मला गावीत, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४९ – महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.राधाकृष्ण विखे पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४९ – महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री.सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४९ — महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतित्वृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४९ — महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतित्वृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.हर्षवर्धन सपकाळ, प्रा.विरेंद्र जगताप, सर्वश्री अमित झनक, राहुल बोंद्रे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४९ — महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतित्वृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (११) (क) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५० — महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन, हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन आणि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ प्रदेश) (सुधारणा) विधेयक, २०१८.

- (ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख, विजय वडेद्वीवार, अमर काळे, सुनील केदार, बसवराज पाटील, अमिन पटेल, डी.पी.सावंत, वसंतराव चव्हाण, संतोष टारफे, कुणाल पाटील, त्र्यंबकराव

भिसे, श्रीमती निर्मला गावीत, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५० — महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन, हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन आणि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ प्रदेश) (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.राधाकृष्ण विखे पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५० — महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन, हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन आणि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ प्रदेश) (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री.सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५० — महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन, हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन आणि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ प्रदेश) (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५० — महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन, हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन आणि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ प्रदेश) (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.हर्षवर्धन सपकाळ, प्रा.विरेन्द्र जगताप, सर्वश्री अमित झनक, राहुल बोंद्रे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५० – महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन, हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन आणि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ प्रदेश) (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (१२) (क) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५१ – महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी (सुधारणा) विधेयक, २०१८.

- (ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख, विजय वडेट्टीवार, अमर काळे, सुनील केदार, बसवराज पाटील, अमिन पटेल, डी.पी.सावंत, वसंतराव चव्हाण, संतोष टारफे, कुणाल पाटील, त्र्यंबकराव भिसे, राहुल बोंद्रे, श्रीमती निर्मला गावीत, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५१ – महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.राधाकृष्ण विखे-पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५१ – महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री.सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड,

वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५१ – महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ड) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५१ – महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.हर्षवर्धन सपकाळ, प्रा.विरेंद्र जगताप, सर्वश्री अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५१ – महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(शुक्रवार, दिनांक १३ जुलै, २०१८ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव)

आठ : सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, गणपतराव देशमुख, दिलीप वळसे-पाटील, विजय वडेटीवार, बाळासाहेब थोरात, शशिकांत शिंदे, प्रा. विरेंद्र जगताप, सर्वश्री. जयदत्त क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, प्रा. वर्षा गायकवाड, सर्वश्री. भास्कर जाधव, अब्दुल सत्तार, गोपालदास अग्रवाल, अबु आझमी, मो. आरिफ नसिम खान, सुनिल केदार, दिलीप सोपल, मधुकरराव चव्हाण, अॅड. यशोमती ठाकूर, डॉ.सतिश पाटील, सर्वश्री.अमिन पटेल, डी. एस. अहिरे, राहुल मोटे, डी.पी. सावंत, हसन मुश्रीफ, बसवराज पाटील, शिवेंद्रसिंह भोसले, राजेश टोपे, दत्तात्रय भरणे, भारत भालके, बाळासाहेब पाटील, वसंतराव चव्हाण, संग्राम थोपटे, रणजित कांबळे, डॉ. संतोष टारफे, श्रीमती दिपिका चव्हाण, सर्वश्री. कुणाल पाटील,

हनुमंत डोळस, काशीराम पावरा, जे.पी.गावीत, हर्षवर्धन सपकाळ, विजय भांबळे, राहुल बोंद्रे, वैभव पिचड, सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, अमर काळे, अमित झनक, कु.प्रणिती शिंदे, श्रीमती अमिता चव्हाण, सर्वश्री. भाऊसाहेब कांबळे, शेख आसिफ शेख रशीद, श्रीमती निर्मला गावीत, सर्वश्री. अस्लम शेख, त्र्यंबकराव भिसे, जयकुमार गोरे, नितेश राणे, सिध्दाराम म्हेत्रे, पांडुरंग बरोरा, कालिदास कोळंबकर, संग्राम जगताप, विश्वजीत कदम, डॉ.मधुसूदन केंद्रे, श्री.नरहरी झिरवाळ, वि.स.स यांचा म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव : (मंत्र्यांचे उत्तर)

“राज्यात मोठ्या प्रमाणात तूरीचे उत्पादन होऊनही पणन महासंघाने ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून तूर, हरभरा खरेदी न करणे, नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करून व्यापाऱ्यांनी केलेली शेतकऱ्यांची लूट, ऑनलाईन नोंदणी न करता तूर व मक्याची खरेदी पणन महासंघाने करूनही चुकारे प्रलंबित असणे, बाहेरील देशातून तूरडाळ व हरभरा आयात केल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांकडील जवळपास २४ लाख ५१ हजार ८२४ क्विंटल तूर व हरभरा खरेदीअभावी शिल्लक असणे, खरेदी-विक्री संचालकांवर चुकीचे गुन्हे नोंदविणे, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची जाहीर केलेली कर्जमाफी तथापि, प्रत्यक्षात केवळ १५ हजार कोटीचीच कर्जमाफी मिळणे, परिणामी शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा न होणे, शासनाच्या धोरणामुळेच राज्यात गेल्या साडेतीन वर्षांच्या काळात १७ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करणे, केंद्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निधी देण्यास दिलेला नकार, राज्यात सहकारी बँकांची अडवणूक केल्यामुळे पीक कर्जवाटप करण्यास जिल्हा बँकांना येत असलेल्या अडचणी, वन टाईम सेटलमेंटसाठी शेतकरी तयार असताना अनेक जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अद्यापही न आल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्जवाटप न करता ऊसाच्या बिलातून कर्जाच्या रकमा वळत्या करून घेणे, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊनही पीक कर्जासाठी हेलपाटे मारावे लागणे, बुलढाणा व यवतमाळ जिल्ह्यात पीक कर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्यांच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी होणे, डीजीटल स्वाक्षरी व ऑनलाईन ७/१२ योजना यशस्वी न होणे, आपल्या मागण्यांसाठी शांततेने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करणे, चालू वर्षी अमरावती जिल्ह्यात बनावट बियाणे वितरीत झाल्याच्या उघडकीस आलेल्या घटना, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत सन २०१७ च्या खरीप हंगामातील ९२ टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्याची माहिती बँकेतील खात्याशी जुळत असतानाही ४१.५० लाख विमाधारक शेतकऱ्यांना मदत नाकारून एकूण २,२६९ कोटींच्या नुकसान भरपाईपैकी फक्त ७४७ कोटीचे वाटप करणे, कापसावरील बॉंड अळीमुळे झालेले सुमारे ३००० कोटीचे नुकसान तसेच मावा व तुडतुड्यामुळे झालेली धानाची नुकसान भरपाई जाहीर करून अद्यापही न मिळणे, धर्मा पाटलाच्या मुलाला दिलेल्या आश्वासनाला फासलेला हरताळ, साखरेच्या दरात घसरण झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर वाढत चाललेली थकबाकी, त्यात पाकिस्तानातून साखर, तूर व काद्यांची आयात करून राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये झालेली वाढ,

कापसावर फवारणी करताना मृत झालेल्या शेतकऱ्यास मदत, दृष्टीहीन व अपंग शेतकऱ्यांना पीक कर्ज, आधारभूत किंमती, हमीभाव, वन हक्क कायदा तसेच सामाजिक योजनांची अंमलबजावणी करणे इ. मागण्याबाबत शासनाने दि. १३ मार्च, २०१८ रोजी सभागृहात दिलेल्या आश्वासनानुसार कोणतीच कार्यवाही न होणे, माहे मार्च, २०१७ पर्यंतच्या पेड-पेंडिंग ग्राहकांना विजेची जोडणी देण्याचे शासनाने सभागृहात मान्य करूनही अद्याप जोडणी न मिळणे, परिणामी ग्रामीण भागात दिवसभरातून अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होणे, पुरेशा पायाभूत सुविधा नसल्याने ग्राहकांची गैरसोय होणे, ग्राम विद्युत सहाय्यक नियुक्तीबाबत दीड वर्षापूर्वी शासन निर्णय निर्गमित करून अद्यापही नियुक्त्या न करणे, याबाबत शासनाने करावयाची उपाययोजना, कार्यवाही व प्रतिक्रिया."

(शुक्रवार, दिनांक १३ जुलै, २०१८ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव)

नऊ : डॉ.अनिल बोंडे, सर्वश्री सुभाष साबणे, समीर कुणावार, सुनिल प्रभू, राजेंद्र पाटणी, प्रकाश आबिटकर, डॉ.संजय कुटे, डॉ.जयप्रकाश मुंदडा, सर्वश्री चरण वाघमारे, शंभुराज देसाई, उन्मेष पाटील, डॉ.शशिकांत खेडेकर, डॉ.सुनिल देशमुख, डॉ.संजय रायमुलकर, सर्वश्री बाबुराव पाचर्णे, राजाभाऊ वाजे, प्रशांत बंब, किशोर पाटील, अॅड. संजय धोटे, सर्वश्री चंद्रदीप नरके, हरिष पिंपळे, ज्ञानराज चौगुले, डॉ.पंकज भोयर, सर्वश्री सुरेश धानोरकर, संजीवरेड्डी बोदकुरवार, अनिल बाबर, कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया, सदानंद चव्हाण, प्रा.डॉ.अशोक उईके, सर्वश्री वैभव नाईक, तान्हाजी मुटकुळे, समीर मेघे, बाळासाहेब मुरकुटे, जगदीश मुळीक, विजय रहांगडाले, रणधीर सावरकर, संजय सावकारे, डी.मल्लिकार्जुन रेड्डी, शिवाजीराव नाईक, बाळासाहेब सानप, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव :-

"राज्यात केंद्र शासनाच्या शिफारशीनुसार १४ प्रमुख पिकांकरिता उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव जाहीर केल्याने शेतकऱ्यांच्या मनात शासनाबद्दल विश्वास निर्माण झालेला असणे, शेतकऱ्यांची जमिन सिंचित करण्याकरिता पंतप्रधान सिंचन योजनेबरोबरच बळीराजा जलसंजीवनी योजना राज्यात प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात येणे, शेतकऱ्यांना युरिया, मिश्र खते, सेंद्रीय खते, बियाणे यांचा योग्य दरात नियमित पुरवठा होत असणे, अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजनेसोबतच बहुभूधारक शेतकऱ्यांकरिता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना कार्यान्वित करण्यात येणे, सदरहू योजनेमध्ये शेतकऱ्यांना १००% ठिबक सिंचनासह व अनुदानासह रोपे, कलम इ. पुरवठा करण्यात येणे, व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या शेतीला लागू करण्यात आलेल्या अनुदानित कुंपण योजनेच्या धर्तीवर अन्य वनालगतच्या शेतीलाही वन्य प्राण्यांपासून संरक्षणाकरिता अनुदानित कुंपण योजना लागू करण्याची आवश्यकता असणे, धडक सिंचन विहिरी, मागेल त्याला शेततळे, मनरेगा अंतर्गत विहिरी, ठिबक सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण, प्रात्यक्षिक बियाणे पुरवठा

योजना यांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता, गट शेतीला देण्यात आलेल्या प्रोत्साहनामुळे शेतकऱ्यांची पणन व विक्री प्रक्रिया गट कंपनीद्वारे यशस्वीपणे राबविण्यात येणे, तूर, चना, ज्वारी, मका इ. शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्यात येणे, भूमीधारी शेतकऱ्यांची वर्ग-२ ची जमिन वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्याचा व त्यायोगे राज्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा शासनाने घेतलेला निर्णय, कृषीपंप जोडणीच्या सन २०१७ पर्यंतच्या अर्जांचा निपटारा करण्यात येणे, शेतकऱ्यांचे कृषीपंपाचे विज देयके प्रलंबित असताना सुध्दा त्यांचा विज पुरवठा खंडीत न करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना देण्यात आलेला दिलासा, यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशकांचा प्रादुर्भाव होऊन झालेल्या शेतकऱ्यांच्या बळीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून करावयाची उपाययोजना, गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अल्पकालावधीमध्ये देण्यात आलेली मदत, बोंडअळी, तुडतुडेग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आलेली मदत इ. बाबी विचारात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

(शुक्रवार, दिनांक १३ जुलै, २०१८ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव)

दहा : सर्वश्री अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, शशिकांत शिंदे, प्रा.विरेंद्र जगताप, सर्वश्री जयदत्त क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, प्रा.वर्षा गायकवाड, सर्वश्री भास्कर जाधव, अब्दुल सत्तार, गोपालदास अग्रवाल, मो.आरिफ नसिम खान, सुनिल केदार, दिलीप सोपल, मधुकराव चव्हाण, डॉ.सतिश पाटील, सर्वश्री अमिन पटेल, डी. एस. अहिरे, राहुल मोटे, डी. पी. सावंत, हसन मुश्रीफ, बसवराज पाटील, राजेश टोपे, दत्तात्रय भरणे, भारत भालके, बाळासाहेब पाटील, वसंतराव चव्हाण, संग्राम थोपटे, रणजित कांबळे, डॉ.संतोष टारफे, श्रीमती दिपिका चव्हाण, सर्वश्री प्रदिप जाधव-नाईक, कुणाल पाटील, हनुमंत डोळस, काशीराम पावरा, हर्षवर्धन सपकाळ, विजय भांबळे, राहुल बोंद्रे, वैभव पिचड, अमर काळे, अमित झनक, कु.प्रणिती शिंदे, श्रीमती अमिता चव्हाण, सर्वश्री भाऊसाहेब कांबळे, शेख आसिफ शेख रशीद, श्रीमती निर्मला गावीत, सर्वश्री अस्लम शेख, त्र्यंबकराव भिसे, जयकुमार गोरे, नितेश राणे, सिध्दाराम म्हेत्रे, पांडुरंग बरोरा, कालिदास कोळंबकर, विश्वजीत कदम, संदिप नाईक, बबनराव शिंदे, दिपक चव्हाण, वि.स.स यांचा म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव :-

"राज्यात पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून मागील चार वर्षात इंधनाच्या दराने उच्चांक गाठणे, एस.टी. प्रवासी भाड्यातही दरवाढ करावी लागल्यामुळे ग्रामीण प्रवाशांमध्ये पसरलेले नाराजीचे वातावरण, सदरची दरवाढ ही महागाईला चालना देणारी असणे, राज्यातील सर्वसामान्य जनतेला महागाईमुळे बसलेली झळ, घरगुती गॅसच्या दरात वाढ केल्याने महिलांचे आर्थिक नियोजन कोलमडणे, पेट्रोल व डिझेलला वस्तू आणि सेवा कराच्या

कक्षेत आणण्यासाठी राज्याकडून प्रस्ताव पाठविण्यास सांगण्यात येऊनही त्याची अंमलबजावणी न होणे, जीएसटीच्या करप्रणालीतून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्य सरकारवरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असून त्यातच सरकारी महामंडळांना तब्बल २५ हजार ६४० कोटी रुपयांचा झालेला तोटा, राज्य सरकारच्या तिजोरीवर तब्बल ४ लाख ६२ हजार कोटी रुपयांचे कर्ज असताना पुन्हा ४२ हजार कोटींचे कर्ज काढण्याची केंद्राकडून मागितलेली परवानगी, त्यातच १ लाख कोटी रुपये खर्चाच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे कर्जाचे ओझे वाढणे, सदर कर्जाची परतफेड येण्याच्या स्वरूपात करण्याबाबत जपानबरोबर झालेला करार, शासनाच्या विविध विभागात २ लाखाच्या वर रिक्त पदे असूनही ती न भरल्यामुळे विकासाच्या योजनांवर होणारा परिणाम, बेरोजगार, कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांमध्ये नोंदणीकृत बेरोजगारांच्या संख्येत होणारी वाढ, "इज ऑफ डुईंग बिझनेस" मध्ये राज्य तेराव्या क्रमांकावर जाणे, स्टार्ट-अप इंडियामध्ये महाराष्ट्राची झालेली पिछेहाट, राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर गेली असून खून, दरोडे, चोरी, बलात्कार, महिलांच्या विनयभंगाच्या घटनांमध्ये झालेली वाढ, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून जनतेची होत असलेली फसवणुक, आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होऊन महिला व मुला-मुलींच्या अपहरणाचे वाढत असलेले प्रकार, पोलिसांच्या निवासस्थानांची झालेली दूरवस्था, पोलिसांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ, अमली पदार्थांच्या माध्यमातून तरुण पिढी व्यसनाधिन होणे, रस्त्यावरील अपघातांना पायबंद घालण्यात अपयश आले असून रस्ते सुरक्षा अभियान राबविण्यात झालेली दिरंगाई, दिनांक ११ मे, २०१८ रोजी औरंगाबाद येथे झालेल्या पूर्वनियोजित दंगल प्रकरणी पोलिसांनी घेतलेली बध्याची भूमिका, दंगलीकरिता फ्लीप कार्टवर मागविलेली शस्त्रे, याकरिता फ्लीप कार्टवर बंदी घालण्याची आवश्यकता, राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये होत असलेला भ्रष्टाचार, पोलीस भरतीत होत असलेले घोटाळे, सोशल मिडीयाद्वारे पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर निर्बंध घालण्यास अपयश आल्याने साक्रीसह राज्यात विविध ठिकाणी वारंवार निरपराध लोकांचे जाणारे बळी, मागील तीन वर्षात मंत्री व अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणूनही त्यांच्या चौकशीमध्ये केली जाणारी दिरंगाई अथवा चौकशीच न करणे, वाकडी (ता.जामनेर, जि.जळगाव) येथील दलित अल्पवयीन मुलांना करण्यात आलेली अमानुष मारहाण व त्यांची काढण्यात आलेली नग्न धिंड, भीमा-कोरेगांव दंगलीप्रकरणी मुख्य सुत्रधार मोकट फिरत असून सामान्य नागरिकांना आरोपी म्हणून अटक करून वेगळे चित्र निर्माण करण्याचा होत असलेला प्रयत्न, डॉ. दाभोळकर व कॉ. पानसरे यांचे मारेकरी शोधण्यात सरकारला अपयश आल्यामुळे न्यायालयाने तीव्र नापसंती व्यक्त करणे, नक्षलवाद्यांशी जोडून चळवळीतील कार्यकर्त्यांची करण्यात येणारी बदनामी, याप्रकरणी शासनाने करावयाची उपाययोजना विचारात घेण्यात यावी."

विधान भवन,

डॉ. अनंत कळसे,

नागपूर,
दिनांक : १३ जुलै, २०१८

प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.